

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत लोकसेवांची सनद

जन्म-मृत्यू विभाग

जन्म-मृत्यू नोंदणी विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारीबाबत खालील तक्त्यात नमूद नुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारी यांचेकडून करण्यात येईल.

अ.क्र.	अधिसूचित लोकसेवेचा तपशिल	लोकसेवा पुरविण्यासाठी निर्धारित शुल्क	लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७
१	जन्म प्रमाणपत्र देणे					
	आवश्यक कागदपत्रे					
१	१ रुग्णालय सोडल्याच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत	५० रुपये	तात्काळ	अधिक्षक/वरिष्ठ लिपीक	वैद्यकीय आरोग्य अधिकारी/वैद्यकीय अधिकारी	उपायुक्त
२	मृत्यू प्रमाणपत्र देणे					
	आवश्यक कागदपत्रे					
	१ (रुग्णालयात झालेल्या मृत्यूसाठी) अर्ज क्र.४ सत्यप्रत व ३ छायांकित प्रती	५० रुपये	तात्काळ	अधिक्षक/वरिष्ठ लिपीक	वैद्यकीय आरोग्य अधिकारी/वैद्यकीय अधिकारी	उपायुक्त
२ (निवास स्थानी झालेल्या मृत्यूसाठी) अर्ज क्र.४ असत्य प्रत व ३ छायांकित प्रती						
३ पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्मशानभूमी मधून प्राप्त झालेल्या पावतीची छायांकित प्रत						

विवाह नोंदणी विभाग

विवाह नोंदणी विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारीबाबत खालील तक्त्यात नमूद नुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारी यांचेकडून करण्यात येईल.

अ.क्र.	अधिसूचित लोकसेवेचा तपशिल	लोकसेवा पुरविण्यासाठी निर्धारित शुल्क	लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७
१	विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे					
	आवश्यक कागदपत्रे					
१	१. विवाहाचे वेळीवराचे वय २१ वर्ष व वधुचे वय १८ वर्ष पूर्ण असावे. तसेच सर्व कागदपत्र फाईलमध्ये देणे. २. विहित नमुन्यात अर्ज (विज्ञप्ती फॉर्म) मराठी व इंग्रजी कोणत्याही एका भाषेत भरून घ्यावा. ३. वधू- वर यापैकी कोणताही एक पनवेल शहर महानगरपालिका हद्दीतील कायम रहिवासी असावा. ४. विज्ञप्ती फॉर्मवर रक्कम रु.१००/- चे कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे. ५. विहित नमुना अर्जावर (विज्ञप्ती फॉर्मवर) पुरोहिताचे नाव. पत्ता व स्वाक्षरी असावी. तसेच वर- वधू व तीन साक्षीदार यांच्या सहया घेणे आवश्यक आहे. साक्षीदार शक्यतो वर-वधूचे नातेवाईक असावेत. ६. अर्जासोबत वर-वधू यांचे पासपोर्ट साईज फोटो २, आधार कार्ड, (रेशनकार्ड, पासपोर्ट, मतदानकार्ड यापैकी एक) तसेच तीन साक्षीदार यांचे आधार कार्ड (अॅटस्टेट) प्रती सादर करण्यात. तसेच लग्नपत्रिका सोबत जोडावी. ७. वर-वधू यांच्या जन्माचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला याची प्रमाणित (अॅटस्टेट) प्रत सादर करावी. ८. आंतरजातीय विवाहबाबत धर्मांतराबाबतचा दाखला किंवा १०० रु. चे स्टॅम्प वर ऑफीडेव्हीट करणे आवश्यक आहे. ९. वर-वधू व तीन साक्षीदार यांचे प्रत्येक १ फोटो विज्ञप्ती फॉर्मवर लावणे आवश्यक आहे. १०. विवाह महाराष्ट्र राज्यात संपन्न झालेला असावा. एक वर्षाचा पुढे असेल तर १०० रु. चे स्टॅम्प पेपर वर ऑफीडेव्हीट करणे. प्रमाणपत्र देणेचे वेळी- वधू वर व ३ साक्षीदार समक्ष हजर असणे आवश्यक आहे. ११. घटस्पोट असेल तर (डीकरी व जेजमेंट लावणे) तसेच वर-वधू यांचे वैयक्तीक ऑफीडेव्हीट करणे आवश्यक आहे. १२. विधूर/ विधवा (मृत्यु व्यक्तीचा दाखला जोडणे) तसेच वर-वधू यांचे वैयक्तीक ऑफीडेव्हीट करणे आवश्यक आहे.	१) ३ महिन्यांच्या आत - रु.२००/- २) ३ महिने ते १ वर्षांच्या आत - रु.३००/- ३) १ वर्षांनंतर रु.४५०/-	०४ दिवस	लिपीक	प्रभाग अधिकारी	उपायुक्त

मालमत्ता कर विभाग

मालमत्ता कर विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारी बाबत खालील तक्त्यात नमुद केल्यानुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारी यांचेकडून करण्यात येईल.

अ.क्र.	मालमत्ता कर विभाग	लोकसेवा पुरविण्यासाठी निर्धारित शुल्क	लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी	
१	२	३	४	५	६	७	
१	मालमत्ता/मिळकतीचा उतारा मिळणेबाबत	रु.१००/-	०३ दिवस	प्रभाग अधिकारी/अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त	
	आवश्यक कागदपत्रे						
१	अद्ययावत कर भरल्याच्या पावतीची छायांकित प्रत						
२	थकबाकी नसल्याचा दाखला देणे	रु.१००/-	०३ दिवस	प्रभाग अधिकारी/अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त	
	आवश्यक कागदपत्रे						
१	अद्ययावत कर भरल्याच्या पावतीची छायांकित प्रत						
३ अ	वारसा हक्काने मिळकती हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणेबाबत	निवासी १ ते ५०० फुटांपर्यंत - रु.८००/- ५०१ ते १००० फुटांपर्यंत - रु.१०५०/- १००१ ते पुढे - रु. १३००/- अनिवासी १ ते १०० फुटांपर्यंत - रु. १३००/- १०१ ते ५०० फुटांपर्यंत - रु. १८००/- ५०१ ते पुढे - रु.२३००/-	१५ दिवस	प्रभाग अधिकारी	सहा.आयुक्त	उपायुक्त	
	आवश्यक कागदपत्रे						
	१						सक्षम न्यायालयाने दिलेला वारस दाखला
	१						वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीचे कात्रण
	२						मृत्यू दाखला
	३						क्षतिपूर्तीबंध पत्र
	४						पूर्वसंमती प्रतिसादलेख
	३						अद्ययावत कर भरल्याच्या पावतीची छायांकित प्रत
	४						उर्पाविभागीय अधिकारी यांचेकडील पत्र
	५						नोंदणीकृत इच्छापत्र (केले असल्यास)
३ ब	वारसा हक्का व्यतिरिक्त/दस्ताऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र मिळणेबाबत	निवासी १ ते ५०० फुटांपर्यंत - रु.१३००/- ५०१ ते १००० फुटांपर्यंत - रु.१८००/- १००१ ते पुढे - रु. २३००/- अनिवासी १ ते १०० फुटांपर्यंत - रु. २३००/- १०१ ते ५०० फुटांपर्यंत - रु. ३३००/- ५०१ ते पुढे - रु.४३००/-	१५ दिवस	प्रभाग अधिकारी	सहा.आयुक्त	उपायुक्त	
	आवश्यक कागदपत्रे						
	१						नोंदणीकृत दस्तावेज असल्याची प्रत व गोपवारा २ ची
	२						अद्ययावत कर भरल्याच्या पावतीची छायांकित प्रत
	३						उर्पाविभागीय अधिकारी यांचे कडील पत्र
	४						नोंदणीकृत नसलेले मात्र नोटदराईज किंवा तहसिल
	५						खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे बंधपत्र
	६						वर्तमान पत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीचे कात्रण
७	मिळकत धारकाचे ताबा पत्र						
४	नव्याने कर आकरणी	नि:शुल्क	१५ दिवस	प्रभाग अधिकारी/अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त	
	आवश्यक कागदपत्रे						
	१						इमारत बांधकाम परवानगी व नकाशा
	२						भोगवटा प्रमाणपत्र व नकाशा
	३						मालमत्ता धारकाचा अर्ज
	४						जागा मालकांचे अधोलेख
५	वास्तव्याबाबत पुरावे						
५	पुनः कर आकरणी	नि:शुल्क	१५ दिवस	प्रभाग अधिकारी/अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त	
	आवश्यक कागदपत्रे						
	१						इमारत बांधकाम परवानगी व नकाशा
	२						भोगवटा प्रमाणपत्र व नकाशा
	४						जागा मालकांचे अधोलेख
६	कराची मागणीपत्र तयार करणे	नि:शुल्क	०३ दिवस	प्रभाग अधिकारी/अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त	
	आवश्यक कागदपत्रे						
१	अर्ज						
७	कर माफी मिळणे	नि:शुल्क	०३ दिवस	प्रभाग अधिकारी/अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त	
	आवश्यक कागदपत्रे						
१	अर्ज व अनुषंगीक कागदपत्रे						
८	रहिवास नसलेल्या मालमत्तांना करात सुट मिळणे	नि:शुल्क	१५ दिवस	प्रभाग अधिकारी/अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त	
	आवश्यक कागदपत्रे						
	१						रहिवास करत नसलेबाबत हमीपत्र
	२						मालमत्ता धारकाचा अर्ज
३	लाईटबिल						
९	स्वयंमूल्यांकन	नि:शुल्क	१५ दिवस	प्रभाग अधिकारी/अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त	
	आवश्यक कागदपत्रे						
१	अर्ज						
१०	आक्षेप नोंदविणे	नि:शुल्क	१५ दिवस	प्रभाग अधिकारी/अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त	
	आवश्यक कागदपत्रे						
	१						अर्ज
२	थकबाकी नसल्याचा दाखला						

नगर रचना विभाग

नगर रचना विभागांतर्गत नागरिकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारीबाबत खालील तक्त्यात नमुद केल्यानुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारी यांचे कडून करण्यात येईल.

अ.क्र.	नगर रचना विभाग	लोकसेवा पुरविण्यासाठी निर्धारित शुल्क	लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७
१	झोन दाखला देणे	रु.३००/-	०७ दिवस	सहा. नगररचनाकार	नगर रचनाकार	अतिरिक्त आयुक्त
	आवश्यक कागदपत्रे					
	१ विहित नमुना अर्ज					
	२ ७/१२ उतारा / प्रॉपटी कार्ड					
२	भाग नकाशा देणे	रु.७००/-	०३ दिवस	सहा. नगररचनाकार	नगर रचनाकार	अतिरिक्त आयुक्त
	आवश्यक कागदपत्रे					
	१ विहित नमुना अर्ज					
	२ ७/१२ उतारा / प्रॉपटी कार्ड					
३	इमारत बांधकाम परवाना / प्रारंभ प्रमाणपत्र मिळणेबाबत	महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम १२४ (ई) नुसार	६० दिवस	सहा. नगररचनाकार	उपसंचालक नगर रचना	अतिरिक्त आयुक्त
	आवश्यक कागदपत्रे					
	१ इमारत बांधकाम परवाना / प्रारंभ प्रमाणपत्रा साठी					
	२ वास्तु शिल्पकाराचा दाखला					
	३ जमिनीचा तीन महिन्यांच्या आतील ७ / १२ उतारा					
	४ ०१/०४/१९५७ पासून झालेले फेरफार उतारे					
	५ नवीन शतीच्या जमीन असल्यास शत शिथील					
	६ सक्षम वकौला चा टायटल व सर्चरिपोर्ट					
	७ तालुका निरीक्षकभूमी अभिलेखाचा कडील अद्यावत					
	८ तालुका निरीक्षकभूमी अभिलेख यांज कडील हिस्सेवार					
	९ आवेदकाचे क्षेत्रसिलींग मर्यादपेक्षा कमी असल्यास त्या					
	१० आवेदकाचे क्षेत्र सिलींग मर्यादपेक्षा जास्त असल्यास					
	११ आवेदक मालक नसल्यास मूळ मालकाचे पंजीकृत					
	१२ विकास योजनेतील वेगवेगळ्या आरक्षणाखालील व					
	१३ सक्षम परवानाधारक वास्तुशिल्पकार / अभियंता यांनी					
	१४ रेखांकनमंजूरी असल्यास रेखांकनाची प्रत					
	१५ स्ट्रक्चरल इंजिनियरकडील जतन व					
	१६ तळ+चार मजल्यावरील इमारतीसाठी अग्निशमन					
	१७ विद्यमान भाडेकरूच्या पूर्वसनाबाबत चे हमीपत्र					
	१८ मालकाचे परवानाधारक तांत्रिक व्यक्ती / वास्तु शास्त्रज्ञ					
	१९ तांत्रिक व्यक्ती / वास्तु शास्त्रज्ञांचे स्विकृती पत्र					
	२० जर्नल:स्सारण विभागाकरीता प्रस्तावित नाले / गटार					
	२१ मलनि:स्सारण विभागाकरीता प्रस्तावित इमारतीचे					
	२२ पाणी पुरवठा विभागाकरीता स्थळ दर्शकनकाशाच्या ३					
	२३ सनदच्याप्रती					
	२४ सांडपाण्याची व्यवस्था दर्शविणारा नकाशा (यामध्ये					
	२५ १:५०० प्रमाणातील सर्विस्तर स्थळ दर्शकनकाशा					
२६ बांधकाम नकाशा						
२७ जागा रेल्वेहद्दालगत असलेले शासनाचे मार्गदर्शक						
४	जोता पूर्णत्वाचा दाखला	नि:शुल्क	२१ दिवस	सहा. नगररचनाकार	उपसंचालक नगर रचना	अतिरिक्त आयुक्त
	आवश्यक कागदपत्रे					
	१ जोता पूर्णत्वाचा दाखल्यासाठी जोडपत्र					
२ बिनशती आदेशाची सत्यप्रत						
५	भोगवटा प्रमाणपत्र देणे	रु. ५/- प्रति चौ.मी.	२१ दिवस	सहा. नगररचनाकार	उपसंचालक नगर रचना	अतिरिक्त आयुक्त
	आवश्यक कागदपत्रे					
	१ विहित नमुना अर्ज					
	२ संरचना अभियंता यांचेकडिल इमारत सुस्थिती प्रमाणपत्र					
	३ संरचना अभियंता यांचेकडिल भूकंप प्रतिरोधित सुस्थिती प्रमाणपत्र					
	४ शहर अभियंता यांचेकडिल मलनिस्सारण जोडणी प्रमाणपत्र					
	आरोग्य विभागाकडिल इमारती बाबत आरोग्य विषयक नाहरकत प्रमाणपत्र					
	सिडको कडिल ना देय प्रमाणपत्र					
	सिडको कडिल भूखंडा बाबतचे टाईम बदलाबाबतचे प्रमाणपत्र					
	पावसाच्या पाण्याचे नियोजनाबाबत प्रतिज्ञापत्र					
	झाडा बाबतचे ना हरकत प्रमाणपत्र					
	अग्निशमन विभागाकडिल अंतिम नाहरकत प्रमाणपत्र					
लिफ्टबाबतचे प्रमाणपत्र						
अंतिम आय.डी.सी प्रमाणपत्र						

६	मोबाईल टॉवर परवाना		रु. १०,०००/- प्रति टॉवर व विकास शुल्क	३० दिवस	सहा. नगररचनाकार	उपसंचालक नगर रचना	अतिरिक्त आयुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
	१	विहित नमुना अर्ज					
	२	माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना					
	३	संबंधित इमारतीच्या मालकी हक्काचा पुरावा					
	४	वैध भाडेकरारनामा					
	५	स्थळाचा नकाशा					
	६	ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र					
	७	संबंधित इमारतीच्या/ जमिनीच्या मालकाचे नाहरकत					
	८	सक्षम प्राधिकाऱ्याचा अग्निशमन नाहरकत दाखला					
	९	सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिर प्रमाणपत्र					
	१०	पर्यावरण विभागाचे नाहरकत					
	११	संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाहरकत					
१२	शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक						
७	मालमत्ता पाडणे व पुनःबांधणी आकारणी		रु. ५/- प्रति चौ.मी.	३० दिवस	सहा. नगररचनाकार	उपसंचालक नगर रचना	अतिरिक्त आयुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
	१	टॅक्स भरणा केल्याची पावती					
	२	मालकी हक्क कागदपत्रे					
	३	मालमत्तेचे फोटो					
४	मालमत्ता पाडणे कामी अर्ज						
८	उपविभागामध्ये मालमत्ता विभाजन		-	-	-	-	-

पाणी पुरवठा विभाग

पाणी पुरवठा विभागांतर्गत नागरिकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारीबाबत खालील तक्त्यात नमूदनुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारीयांचे कडून करण्यात येईल.

अ.क्र.	पाणी पुरवठा विभाग	लोकसेवा पुरविण्यासाठी निर्धारित शुल्क	लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी					
१	२	३	४	५	६	७					
१	नवीन नळ जोडणी / अनधिकृत इमारतींना नळजोडणी देणेबाबत आवश्यक कागदपत्रे		१५ दिवस	मेस्त्री / लिपीक	उप अभियंता (पाणीपुरवठा)	शहर अभियंता					
	१	मिळकतीचा स्थळ दर्शक नकाशा					१/२" निवासी रु.६९५०/-				
	२	नगररचना विभागाकडील बांधकाम परवानगी व वापर परवान्याची प्रमाणित प्रत					१/२" अनिवासी रु.१००५०/-				
	३	अर्जदार भाडेपट्ट्यावरील रहिवासी असल्यास मालकाचा नाहरकत दाखला (रु.१०० च्या रुईपोपरवर)					३/४" निवासी रु.८८००/-				
	४	बिगर घरगुती वापरासाठी संबंधित सहकारी संस्था किंवा मालकाचा नाहरकत दाखला					३/४" अनिवासी रु.१२५००/-				
	५	जुनी नळ जोडणी असल्यास थकवाको निरंक दाखला किंवा अद्यावत पाणीपट्टी भरल्याची पावती					१" निवासी रु.१३९००/-				
	६	घरपट्टी अद्यावत भरणा केल्याची पावती					१" अनिवासी रु.२२०००/-				
	७	अर्जदाराचा पाणी वापराबाबत व नळ जोडणीबाबत विहित नमुन्यामधील प्रतिज्ञापत्र (रु.१०० च्या)					१-१/२" निवासी रु.१६४००/-				
	८	नोंदणीकृत / परवानाधारक नळ कारागारामार्फत विहित नमुन्यातील अर्ज					१-१/२" अनिवासी रु.३६०००/- २" निवासी रु.१७९००/- २" अनिवासी रु.४११००/-				
	१९९५ पूर्वी बांधलेल्या अनधिकृत इमारतींना नळ जोडणी देणे आवश्यक कागदपत्रे						-	९ दिवस			
	१	मिळकतीचा स्थळदर्शक नकाशा									
	२	मालकी हक्काबाबतचा ७/१२ चा उतरा/ सिटी सर्व्हेचा									
	३	मिळकतीची कर आकारणी ०१/०९/१९९५ पूर्वी									
४	बिगर घरगुती वापरासाठी संबंधित सहकारी संस्था किंवा										
५	बिगर घरगुती वापरासाठी संबंधित सहकारी संस्था किंवा										
६	घरपट्टी अद्यावत भरणा केल्याची पावती										
महाराष्ट्र गलिच्छ वस्तीसुधारणा, उच्चाटन व पुनर्वसन अधिनियम १९७१ अन्वये संरक्षितझोपडपट्टी धारकांना सामुदायिक नळजोडणी आवश्यक कागदपत्रे		सामुहिक नळ जोडणी करीता रु.६९५०/-	१५ दिवस								
१	कच्चे घर / झोपडी सदृश घराचे समूहासाठी सामुहिक नळजोडणी हवी असल्यास महापालिकेने ठरविलेल्या संख्येच्या मर्यादेच्या अधीन राहून सन १९९५ पासून समुहातील नागरीकांचा रहिवास असल्यास पुरावा म्हणून खालीलपैकी जोडपत्रे (खालीलपैकी कोणतेही एक जोडपत्र जोडावे)										
२	समुहातील जमलेल्या कोणत्याही एका उमेदवारावर										
३	स्थळ दर्शक नकाशा										

२	नळजोडणी मालकी हक्क हस्तांतरण करणेबाबत						
	आवश्यक कागदपत्रे						
	१	मूळ नळ धारकाचे सम्मतीपत्र (रु.१०० च्या स्टॅम्पपरवर)	निःशुल्क	१५ दिवस	मेस्त्री / लिपीक	उप अभियंता (पाणीपुरवठा)	शहर अभियंता
	२	ज्या मिळकतीसाठी नळजोडणी हवी आहे, त्याचा मालकीहक्काचा पुरावा					
	३	पाणीपट्टी अद्ययावत भरणा केल्याची पावती					
४	घरपट्टी अद्ययावत भरणा केल्याची पावती						
३	आकारामध्ये बदल करणेबाबत						
	आवश्यक कागदपत्रे						
	१	पूर्वीची नळजोडणी खंडित करण्याबाबतचे आदेशाची प्रत	आकाराप्रमाणे १/२" रु. ५००/-	१५ दिवस	मेस्त्री / लिपीक	उप अभियंता (पाणीपुरवठा)	शहर अभियंता
	२	मालमत्तेचा स्थळ दर्शक नकाशा					
	३	अद्ययावत पाणीकर भरल्याचे पावती					
	४	मिळकतीचा स्थळ दर्शकनकाशा					
	५	नगररचना विभागाकडील बोधिकाम परवानगी व वापर					
	६	अर्जदार भाडे पट्टीवरील रहिवासी असल्यास मालकाचा					
७	बिगर घरगुती वापरासाठी संबंधित सहकारी संस्था किंवा						
८	जुनीनळ जोडणी असल्यास थकबाकी निरंक दाखला						
४	पुःनळ जोडणी						
	आवश्यक कागदपत्रे						
	१	पूर्वीची नळजोडणी खंडित करण्याबाबतचे आदेशाची प्रत	आकाराप्रमाणे १/२" रु. ५००/-	१५ दिवस	मेस्त्री / लिपीक	उप अभियंता (पाणीपुरवठा)	शहर अभियंता
	२	मालमत्तेचा स्थळ दर्शक नकाशा					
	३	अद्ययावत पाणीकर भरल्याचे पावती					
	४	मिळकतीचा स्थळ दर्शकनकाशा					
	५	नगररचना विभागाकडील बोधिकाम परवानगी व वापर					
	६	अर्जदार भाडे पट्टीवरील रहिवासी असल्यास मालकाचा					
७	बिगर घरगुती वापरासाठी संबंधित सहकारी संस्था किंवा						
८	जुनीनळ जोडणी असल्यास थकबाकी निरंक दाखला						
५	तात्पुरते / कायमस्वरूपी नळ जोडणी खंडित करणेबाबत						
	आवश्यक कागदपत्रे						
	१	अद्ययावत पाणीकर भरल्याचे पावती	आकाराप्रमाणे १/२" रु. ५००/-	१५ दिवस	मेस्त्री / लिपीक	उप अभियंता (पाणीपुरवठा)	शहर अभियंता
	२	मालमत्ता स्थळ दर्शकनकाशा					
३	म.जौ.प्रा. उपविभागाच्या कडील २०/१२/१९९४ पर्यंतची पाणीपट्टी भरणा केल्याची पावती किंवा थकबाकी निरंकाचा दाखला						
४	घरपट्टी अद्ययावत भरणा केल्याची पावती						
६	वापरामध्ये बदल करणे						
	आवश्यक कागदपत्रे						
	१	मूळ नळ धारकाचे सम्मतीपत्र (रु.१०० च्या स्टॅम्पपरवर)	आकाराप्रमाणे १/२" रु. ५००/-	१५ दिवस	मेस्त्री / लिपीक	उप अभियंता (पाणीपुरवठा)	शहर अभियंता
	२	ज्या मिळकतीसाठी नळजोडणी हवी आहे, त्याचा मालकीहक्काचा पुरावा					
	३	पाणीपट्टी अद्ययावत भरणा केल्याची पावती					
४	घरपट्टी अद्ययावत भरणा केल्याची पावती						
५	घरपट्टी अद्ययावत भरणा केल्याची पावती						
७	पाणी देयके तयार करणे						
	आवश्यक कागदपत्रे	निःशुल्क	१ एप्रिल ते ३१ मार्च कालावधी	मेस्त्री / लिपीक	उप अभियंता (पाणीपुरवठा)	शहर अभियंता	
८	थकबाकी नसल्याचा दाखला मिळणेबाबत						
	आवश्यक कागदपत्रे						
	१	अद्ययावत पाणीकर भरल्याच्या पावतीची छायांकित प्रत	निःशुल्क	३ दिवस	मेस्त्री / लिपीक	उप अभियंता (पाणीपुरवठा)	शहर अभियंता
९	पाणी अनुपलब्धतेचा प्रमाणपत्र देणे	-	-	-	-	-	

अ.क्र.	पाणी पुरवठ्याबाबत तक्रार	फी	तक्रारीला उत्तर देण्याचा कालावधी	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	ना दुरुस्त मिटर तक्रार	निःशुल्क	१५ दिवस	विभाग प्रमुख	सहा.आयुक्त	उपायुक्त
२	बेकायदेशीर / अनधिकृतपणे नळजोडणी केल्याबाबत		०७ दिवस	मेस्त्री / लिपीक	उप अभियंता (पाणीपुरवठा)	शहर अभियंता
३	पाण्याची दबाव क्षमता तक्रार		०३ दिवस			
४	पाण्याची गुणवत्ता तक्रार					

अग्निशमन विभाग

अग्निशमन विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारीबाबत खालील तक्त्यात नमुद केल्यानुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारी यांचेकडून करण्यात येईल.

अ.क्र.	अग्निशमन विभाग	लोकसेवा पुरविण्यासाठी निर्धारित शुल्क	लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७
१	विविध व्यवसायाकरिता अग्निशमन दलाचा नाहरकत दाखला	नि:शुल्क	०७ दिवस	उप अग्निशमन अधिकारी	मुख्य अग्निशमन अधिकारी/सहा. आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे					
	१ जागेचा स्थळ दर्शक नकाशा					
	२ विद्युत जोडणी सक्षम असल्याबाबत परवाना धारकाचे पत्र					
	३ कुकिंग गॅस वापरासाठी केलेली जोडणी सक्षम असल्याबाबत परवाना व जोडणी धारकाचे पत्र					
	४ शापि लायसन्स					
	५ फुड लायसन्स					
	६ अद्ययावत कर भरल्याच्या पावतीची छायांकित प्रत.					
	७ ट्रेडलायसन्स (रॉकेल इतर पेट्रोलिय मपदार्थ, फटाकेकरीता)					
	८ पोलिस लायसन्स(जून हॉटेलसाठी)					
	९ गॅस फिटिंगचे सर्टीफिकेट					
	१० आय.एस.आय. मार्कचे आग विझवणेसाठी अग्निशमन नळकांडे(सिलेंडर) आणि बाटल्याचे सर्टीफिकेट					
	११ प्रतिज्ञापत्र					
	जागेची कागदपत्रे					
	बहुमजली इमारत बांधण्यासाठी अग्निशमन दलाचा नाहरकत दाखला मिळणेबाबत.					
आवश्यक कागदपत्रे						
१ प्रस्तावित बांधकामाचे मंजूर नकाशे मुळप्रत						
२ बांधकाम प्रमाणपत्र मुळप्रत						
३ अद्ययावत कर भरल्याच्या पावतीची छायांकित प्रत						
४ प्रतिज्ञा पत्र						
५ इंजिनिअर कडून एकूण बांधकामाचे प्रमाणपत्र						
२	बहुमजली इमारत बांधून झाल्यावर अग्निशमन दलाचा अंतिम नाहरकत दाखला मिळणेबाबत.	रु. ४०००/-	१५ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे					
	१ इमारतीमध्ये बसविलेल्या अग्निशमन यंत्रणा व पाणी पुरवठा व्यवस्था दर्शविणारा नकाशा					
	२ मंजूर नकाशा					
	३ अद्ययावत कर भरल्याच्या पावतीची छायांकित प्रत					
	४ लायसन्स अभिकरणामार्फत अे फॉर्म					
	५ ३ वर्षांचे वार्षिक काळजी निगा देखभालीचे हमीपत्र					
६ छायाचित्र						

परवाना विभाग

परवाना विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारीबाबत खालील तक्त्यात नमुद केल्यानुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारी यांचेकडून करण्यात येईल.

अ.क्र.	परवाना विभाग	लोकसेवा पुरविण्यासाठी निर्धारित शुल्क	लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७
१	फ्लॅबर परवाना	रु. ४०००/-	१५ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे					
	१ विहित नमुन्यातील अर्ज					
	२ आय.टी.आय. पास झालेचे प्रमाणपत्र (I.T.I / Diploma Certificate)					
	३ शाळा सोडल्याचा दाखला					
	४ पासपोर्ट साईज २ कलर फोटो					
५ रहिवाशी दाखला (रेशन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग परवाना, लाईटबील, दुरध्वनी बील)						
६ मागील तीन वर्षात काम केल्याचे अनुभवाचे प्रमाणपत्र						

२	फ्लंबर परवाना नुतणीकरण करणे		रु. ४०००/-	१५ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा. आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
	१	परवाना धारकाचा लिखित अर्ज					
	२	मुदत संपलेल्या परवान्याची मुळ प्रत.					
	३	२ कलर फोटो					
४	रहिवारी दाखला (रेशन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग परवाना, लाईटबील, दुरध्वनी बील)						
५	मागील पाच वर्षात कामकेल्याचे अनुभवाचे प्रमाणपत्र						
३	जाहिरात परवाना/आकाशचिन्ह परवाना नवीन परवाना व नुतणीकरण		रु. १२०/- प्रति चौ.फुट (वार्षिक)	१५ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा. आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
	१	अर्ज					
	२	जागोसंबंधी कागदपत्र (७/१२)					
	३	सोसायटीचा नाहरकत प्रमाणपत्र					
	४	सोसायटीचे सर्वानुमते मंजूर ठराव					
	५	सोसायटीचे लाईट बिल					
	६	सौरचना अभियंता यांचे प्रमाणपत्र					
	७	स्थिरता प्रमाणपत्र					
	८	वाहतूक विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र					
	९	स्थळदर्शक नकाशा					
	१०	साईट डिटी.पी प्रस्तावित फोटो					
	११	हमीपत्र १					
	१२	हमीपत्र २					
	१३	जाहिरात विमा					
१४	जाहिरात साईज						
१५	भाडेकरार						
४	नवीन परवाना मिळणे		निवासी - रु. ६०० ते रु ४२०० (वार्षिक)	१५ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा. आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
	१	गुमास्ता प्रमाणपत्र					
	२	आधार कार्ड व पॅन कार्ड					
	३	जागा मालकी कागदपत्र					
	४	पाणी देयक भरणा पावती					
	५	सोसायटीचा नाहरकत दाखला					
	६	व्यवसायाच्या ठिकाणाचा फोटो					
	७	मालमत्ता कर भरणा पावती					
	८	जागा भाडेतत्वावर असल्यास भाडेकरार कागदपत्र					
	९	जागेचे भोगवटा प्रमाणपत्र / बांधकाम परवानगी नकाशा					
	१०	नोकर वर्गाचे शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्र					
	११	पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र (लागू असल्यास)					
	१२	G.S.T नोंदणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)					
	१३	अन्न व औषध प्रशासनाचा दाखला (लागू असल्यास)					
१४	अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला (लागू असल्यास)						
१५	राज्य उत्पादन शुल्क यांचे कडिल मद्य विक्री परवाना प्रत (लागू असल्यास)						
		औद्योगिक, वाणिज्य विभाग - रु. १४०० ते रु ६२०० (वार्षिक)					

परवान्याचे नुतणीकरण								
आवश्यक कागदपत्रे								
६	१	गुमास्ता प्रमाणपत्र	निवासी - रु. ६०० ते रु ४२०० (वार्षिक)	१५ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा. आयुक्त	उपायुक्त	
	२	आधार कार्ड व पॅन कार्ड						
	३	जागा मालकी कागदपत्र						
	४	पाणी देयक भरणा पावती						
	५	सोसायटीचा नाहरकत दाखला						
	६	व्यवसायाच्या ठिकाणाचा फोटो						
	७	मालमत्ता कर भरणा पावती						
	८	जागा भाडेतत्वावर असल्यास भाडेकरार कागदपत्र						
	९	जागेचे भोगवटा प्रमाणपत्र / बांधकाम परवानगी नकाशा						
	१०	नोकर वर्गाचे शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्र						
	११	पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र (लागू असल्यास)						औद्योगिक, वाणिज्य विभाग - रु. १४०० ते रु ६२०० (वार्षिक)
	१२	G.S.T नोंदणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)						
	१३	अन्न व औषध प्रशासनाचा दाखला (लागू असल्यास)						
	१४	अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला (लागू असल्यास)						
	१५	राज्य उत्पादन शुल्क यांचे कडिल मद्य विक्री परवाना प्रत (लागू असल्यास)						
६	व्यवसाय परवाना स्वयंनुतणीकरण		निवासी - रु. ६०० ते रु ४२०० (वार्षिक)	१५ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा. आयुक्त	उपायुक्त	
	आवश्यक कागदपत्रे							
	१	गुमास्ता प्रमाणपत्र						
	२	आधार कार्ड व पॅन कार्ड						
	३	जागा मालकी कागदपत्र						
	४	पाणी देयक भरणा पावती						
	५	सोसायटीचा नाहरकत दाखला						
	६	व्यवसायाच्या ठिकाणाचा फोटो						
	७	मालमत्ता कर भरणा पावती						
	८	जागा भाडेतत्वावर असल्यास भाडेकरार कागदपत्र						
	९	जागेचे भोगवटा प्रमाणपत्र / बांधकाम परवानगी नकाशा						
	१०	नोकर वर्गाचे शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्र						औद्योगिक, वाणिज्य विभाग - रु. १४०० ते रु ६२०० (वार्षिक)
	११	पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र (लागू असल्यास)						
	१२	G.S.T नोंदणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)						
	१३	अन्न व औषध प्रशासनाचा दाखला (लागू असल्यास)						
१४	अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला (लागू असल्यास)							
१५	राज्य उत्पादन शुल्क यांचे कडिल मद्य विक्री परवाना प्रत (लागू असल्यास)							

७	व्यवसाय परवाना / साठा परवाना (लायसन्स) मिळणेबाबत. (ना हरकत प्रमाणपत्र मिळणे बाबत)		निवासी - रु. ६०० ते रु ४२०० (वार्षिक)	१५ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
	१	जागेचे संमतीपत्र (खालीलपैकी कोणतेही एक जोडपत्र जोडावे) अ. अर्जदार जागेचा स्वतः मालक असल्यास मालकी हक्काचा पुरावा म्हणून मालकीचे हक्काबाबतचे कागदपत्रे ब. अर्जदार भाडेकरू असल्यास जागेच्या मालकाचे रु.१०० च्या स्टॅम्पपरवर संमती पत्र					
	२	बांधकाम वापर परवानगी व नकाशाची मंजूर प्रमाणित प्रत.					
	३	१.०१.१५ पुर्वीच्या रेशनकार्डची छायांकित प्रत अथवा अर्जदार गलिच्छ वस्ती सुधारणा , उच्चाटन व पुनर्वसन अधिनियम , १९७१ अन्वये संरक्षित भोगवटादार असल्यास त्याबाबतचे ओळखपत्र					
	४	व्यवसायाच्या जागेचा अंतर्गत नकाशा					
	५	स्थळ दर्शक नकाशा					
	६	अग्निशमन दलाचा नाहरकत दाखला					
	७	रु.१०० च्या स्टॅम्पपरवर विहित नमुन्यातील हमीपत्र					
	८	व्यवसाय कर नोंदणी प्रमाण पत्राची प्रमाणित प्रत					
	९	भागीदारी संस्था असल्यास नोंदणी पत्र					
	१०	शॉप्स अॅण्ड इस्ट्याब्लिशमेंट कडील परवाना					
	११	महापालिकेने गाळा वितरीत केल्याबाबतचे पत्र व करारनाम्याची छायांकित प्रत					
	१२	एक्सप्लोसिव्ह अॅक्टनुसार घेतलेल्या परवान्याची प्रत					
	१३	पेट्रोलियत अॅक्टनुसार घेतलेल्या परवान्याची प्रत					
८	परवाना हस्तांतरण		निःशुल्क	१५ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	नाम निर्देशना नुसार परवाना हस्तांतरीत करणे						
	आवश्यक कागदपत्रे						
	१	समक्ष न्यायालयाने दिलेला वारस दाखला					
१	विक्रीने, भागीदारीने किंवा इतर मार्गाने परवाना हस्तांतरण		निःशुल्क	३ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
१	अर्जदार भाडेकरू असल्यास घरमालकाचे संमती पत्र (रु. १०० च्या स्टॅम्पपरवर)		निःशुल्क	३ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
९	परवाना दुय्यमप्रत		निःशुल्क	३ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
१	परवाना चोरोस गेला असल्यास, आगीत जळाल्यास व तशी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली असल्यास तक्रारीची छायांकित प्रत.		निःशुल्क	३ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	परवाना फाटला अथवा खराब झाला असल्यास परवान्याची मुळ प्रत.						
१०	तात्पुरत्या स्वरुपात मंडप परवानगी		महानगरपालिकेची जागा असल्यास प्रति चौ.फुट. रु.१५/- प्रतिदिन	३ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
	१	वाहतूक शाखेचे नाहरकत प्रमाणपत्र					
	२	जागा मालकाचे संमतीपत्र (खाजगी जागा असेल तर जागा मालकाचे संमतीपत्रक अथवा महापालिकेचे असल्यास नगर अभियंता यांचा अहवाल)					
३	मालमत्ता विभाग प्रमुख यांचा अहवाल	महानगरपालिकेच्या जागेव्यतिरिक्त प्रति चौ.फुट. रु.५/- प्रतिदिन					
११	सिनेमा चित्रीकरण परवाना		रु. ५०/- प्रति शो टॅक्स	१५ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	सिनेमा चित्रीकरण परवाना नवीन परवाना व नुतणीकरण						
	आवश्यक कागदपत्रे						
	१	विहित नमुन्यातील अर्ज					
२	संबंधित म.न.पा.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र						
१०	व्यवसायाचे नाव बदलणे		निःशुल्क	०७ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
	१	अर्ज					
	२	गुमास्ता					
३	नाव बदलल्याचे प्रमाणपत्र						

१२	व्यवसाय बदलणे		नि:शुल्क	०७ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
	१	अर्ज					
	२	गुमास्ता					
१३	परवाना / भागीदाराचे नाव बदलणे		नि:शुल्क	०७ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
	१	अर्ज					
	२	गुमास्ता					
१४	भागीदारांच्या संख्येत बदल (वाढ / कमी)		नि:शुल्क	०७ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
	१	अर्ज					
	२	गुमास्ता					
१५	परवाना रद्द करणे		नि:शुल्क	०७ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
१६	मागणीपत्र		रु. ५०० + परवाना शुल्क	१५ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
१६	कालबाह्य परवानासाठी नुतणीकरण सूचना		रु. ५०० + परवाना शुल्क	१५ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
	१	गुमास्ता प्रमाणपत्र					
	२	आधार कार्ड व पॅन कार्ड					
	३	जागा मालकी कागदपत्र					
	४	पाणी देयक भरणा पावती					
	५	सोसायटीचा नाहरकत दाखला					
	६	व्यवसायाच्या ठिकाणाचा फोटो					
	७	मालमत्ता कर भरणा पावती					
	८	जागा भाडेतत्वावर असल्यास भाडेकरार कागदपत्र					
	९	जागेचे भोगवटा प्रमाणपत्र / बांधकाम परवानगी नकाशा					
	१०	नोकर वर्गाचे शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्र					
	११	पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र (लागू असल्यास)					
	१२	G.S.T नोंदणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)					
	१३	अन्न व औषध प्रशासनाचा दाखला (लागू असल्यास)					
	१४	अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला (लागू असल्यास)					
१५	राज्य उत्पादन शुल्क यांचे कडिल मद्य विक्री परवाना						
१७	राज्य खाद्य परवान्याकरिता निधी स्थानिक स्वराज्य संस्थांचा नाहरकत दाखला		निवासी - रु. ६०० ते रु ४२०० (वार्षिक)	१५ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
	१	गुमास्ता प्रमाणपत्र					
	२	आधार कार्ड व पॅन कार्ड					
	३	जागा मालकी कागदपत्र					
	४	पाणी देयक भरणा पावती					
	५	सोसायटीचा नाहरकत दाखला					
	६	व्यवसायाच्या ठिकाणाचा फोटो					
	७	मालमत्ता कर भरणा पावती					
	८	जागा भाडेतत्वावर असल्यास भाडेकरार कागदपत्र					
	९	जागेचे भोगवटा प्रमाणपत्र / बांधकाम परवानगी नकाशा					
	१०	नोकर वर्गाचे शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्र					
	११	पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र (लागू असल्यास)					
	१२	G.S.T नोंदणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)					
	१३	अन्न व औषध प्रशासनाचा दाखला (लागू असल्यास)					
	१४	अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला (लागू असल्यास)					
१५	राज्य उत्पादन शुल्क यांचे कडिल मद्य विक्री परवाना प्रत (लागू असल्यास)						
			औद्योगिक, वाणिज्य विभाग - रु. १४०० ते रु ६२०० (वार्षिक)				

१८	खाद्य नोंदणी प्रमाणपत्रा करीता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा नाहरकत दाखला		निवासी - रु. ६०० ते रु ४२०० (वार्षिक)	१५ दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	सहा.आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे						
	१	गुमास्ता प्रमाणपत्र					
	२	आधार कार्ड व पॅन कार्ड					
	३	जागा मालकी कागदपत्र					
	४	पाणी देयक भरणा पावती					
	५	सोसायटीचा नाहरकत दाखला					
	६	व्यवसायाच्या ठिकाणाचा फोटो					
	७	मालमता कर भरणा पावती					
	८	जागा भाडेतत्वावर असल्यास भाडेकरार कागदपत्र					
	९	जागेचे भोगवटा प्रमाणपत्र / बांधकाम परवानगी नकाशा					
	१०	नोकर वर्गाचे शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त वैद्यकीय					
	११	पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र (रुग्णालय असल्यास)					
	१२	G.S.T नोंदणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)					
	१३	अन्न व औषध प्रशासनाचा दाखला (लागू असल्यास)					
१४	अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला (लागू असल्यास)						
१५	राज्य उत्पादन शुल्क यांचे कॅडिल मद्य विक्री परवाना प्रत (लागू असल्यास)						
औद्योगिक, वाणिज्य विभाग - रु. १४०० ते रु ६२०० (वार्षिक)							

बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारीबाबत खालील तक्त्यात नमुद केल्यानुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारी यांचेकडून करण्यात येईल.

अ.क्र.	सार्वजनिक बांधकाम विभाग	लोकसेवा पुरविण्यासाठी निर्धारित शुल्क	लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७
१	रस्ता खोदण्याची परवानगी	नि:शुल्क	७ दिवस	कनिष्ठ अभियंता	उप अभियंता	शहर अभियंता
	आवश्यक कागदपत्रे					
१	खोदकामाचा स्थळ दर्शक नकाशा					
२	जल निसारण जोडणी देणे	नि:शुल्क	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता	उप अभियंता	शहर अभियंता
	आवश्यक कागदपत्रे					
	१ बांधकाम परवानगी					
	२ मालकी हक्काचे कागदपत्र					
३ जागेचा नकाशा						

वृक्षप्राधिकरण विभाग

वृक्षप्राधिकरण विभागांतर्गत नागरीकांच्या प्राप्त अर्ज, निवेदन, तक्रारीबाबत खालील तक्त्यात नमूदकेल्यानुसार कार्यवाही संबंधित संपर्क अधिकारी यांचेकडून करण्यात येईल.

अ.क्र.	वृक्षप्राधिकरण विभाग	लोकसेवा पुरविण्यासाठी निर्धारित शुल्क	लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७
१	महाराष्ट्र (नागरीक्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम, १९७५ अन्वये धोकादायक झाड तोडणे अथवा छाटणे करीता परवानगी मिळणे बाबत.	०१ झाड तोडल्यास त्याच्या बदल्यात त्याच्या व्यासइतके झाडे लावणे या कामी अनामत रक्कम रु. १०,०००/- तसेच छाटणी शुल्क ०१ प्रती झाड रक्कम रु.१,०००/-	६० दिवस	अधिक्षक/ वरीष्ठ लिपीक	उद्यान अधिकारी/सहा.आयुक्त	उपायुक्त
	आवश्यक कागदपत्रे					
	१ जागेचा स्थळ दर्शक नकाशा					
२ झाड मालक अन्य कोणी असल्यास त्याचे नाहरकत पत्र (आवश्यक असल्यास)						

सही /-
उपायुक्त (मुख्यालय),
पनवेल महानगरपालिका